



ग्रामीण कृषी मौसम सेवा

भारत मौसम विभाग

प्रायोगिक ब्लॉक लेव्हल अॅग्रोमेट अॅडव्हायझरी बुलेटिन
(आयएमडी आणि आयसीएआर चा संयुक्त उपक्रम)



हवामानावर आधारीत कृषि सल्ला

दिनांक : 09-09-2022

नागपूर(महाराष्ट्र) मध्ये कुही ब्लॉक करा साठी हवामान पूर्वानुमान - वर जारी :2022-09-09 (पुढील पाच दिवसांसाठी सकाळी ८:३० वाजेपर्यंत वैध)

हवामान घटक	2022-09-10	2022-09-11	2022-09-12	2022-09-13	2022-09-14
पर्जन्यमान (मिमी)	1.6	6.2	8.9	14.0	6.3
कमाल तापमान (अं.से)	32.9	33.1	32.5	32.2	32.0
किमान तापमान (अं.से)	26.0	25.4	24.9	24.5	24.3
सकाळची सापेक्ष आर्द्रता (टक्के)	83	87	89	91	88
दुपारची सापेक्ष आर्द्रता (टक्के)	73	77	79	81	78
वाऱ्याचा वेग(किमी/तास)	8.0	10.0	9.0	9.0	10.0
वाऱ्याची दिशा(अंश)	64	61	154	250	196
मेघाच्छादन (ऑक्टा)	8	8	7	7	7

हवामान सारांश / चेतावणी:

• कुही तालुक्यामध्ये, भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर च्या तालुकास्तरीय मूल्य वर्धित अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिनांक १० ते १४ सप्टेंबर २०२२ दरम्यान आकाश आंशिक ते मुख्यतः ढगाळ राहण्याची अधिक शक्यता, • पुढील पाच दिवस तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. • विस्तारित स्वरूपाच्या अंदाज प्रणालीनुसार विदर्भ उपविभागामध्ये दिनांक ११ ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान सरासरी पेक्षा जास्त पाऊस होण्याची तसेच कमाल व किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. • अंदाजाची वैधता- नमूद तारखेच्या सकाळी ०८:३० वाजेपर्यंत.

कृषि सल्ला:

• कृषी रसायनांची फवारणी आणि उभ्या पिकात खते देण्याची कामे तसेच आंतरमशागतीची कामे पुढील ४ ते ५ दिवस पुढे ढकलावी. • काढणी केलेल्या शेतमाल प्लास्टिक शीट च्या सहाय्याने झाकून ठेवावा तसेच सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. • फळबागा, हंगामी पिके व भाजीपाला पिकांच्या शेतामध्ये पावसाचे पाणी साचून असल्यास अतिरिक्त पाण्याचा तत्काळ निचरा करावा. • पुढील ५ दिवस विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या व इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रक्टर व इतर धातूच्या अवजारांपासून दूर ठेवावे. स्थानिक हवामान अंदाज व सूचना यांचा अंदाज घेऊनच शेती कामाचे नियोजन करावे. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता, शेतकरी व शेतमजूर यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. • शेतातील अति महत्वाची कामे शक्यतो सकाळच्या वेळी उरकून घेण्याला प्राधान्य द्यावे. शेतमजुरांना शेतामध्ये एकत्रित समूहाने काम करू न देता दोन व्यक्तीमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे. शेतात आसरा घेताना पाण्याचे स्त्रोत (विहीर, तलाव, नदी इत्यादी), उंच ठिकाणे (झाडे, उंचवटे), धातूचे अवजारे या पासून जास्तीत जास्त अंतरावर आसरा घ्यावा. शेतकरी व शेतमजूर यांनी झाडाखाली आसरा घेणे टाळावे तसेच जनावरांचा झाडाखाली आश्रय टाळावा.

संक्षिप्त संदेश सल्ला:

• काढणी केलेल्या शेतमाल प्लास्टिक शीट च्या सहाय्याने झाकून ठेवावा तसेच सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

पिक निहाय सल्ला:

पिक	पिक निहाय सल्ला
कपाशी	<p>• कृषी रसायनांची फवारणी आणि उभ्या पिकात खते देण्याची कामे तसेच आंतरमशागतीची कामे पुढील ४ ते ५ दिवस पुढे ढकलावी. • फवारणीची कामे सध्याच्या पावसानंतर स्वच्छ हवामानात आवश्यक असल्यासच करावी. • पिक क्षेत्रात पावसाचे पाणी साचले असल्यास पाण्याचा निचरा करावा. • निंबोळी तेल १ लिटर प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी तसेच आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास कपाशी पिकामध्ये रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ८० ग्रॅम किंवा डायनोटेप्युरोन २० एसजी @ ६० ग्रॅम प्रती एकर किंवा थायमेथॉक्सम २५ डब्ल्यूजी @ ४० ग्रॅम/एकर किंवा डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी २०० ग्राम प्रती एकर या प्रमाणात किटकनाशकाची स्वच्छ हवामान असताना व वाफसा परिस्थितीत असताना करावी. • गुलाबी बोंड अळीचे निरीक्षण करण्यासाठी, शेतात २ कामगंध सापळे प्रती एकर लावावे. ज्या ठिकाणी कामगंध सापळ्यामध्ये सलग ३ रात्री ६ ते ८ पतंग आढळून आल्यास किंवा १० टक्के डोमकव्या किंवा प्रादुर्भाव ग्रस्त हिरवी बोंडे आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ % एसजी १०० ग्राम प्रती एकर किंवा प्रोफेनोफॉस ५० % ईसी ६०० मिली प्रती एकर या प्रमाणात गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी. • कपाशी पिकामध्ये आकस्मिक मर च्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम + १०० ग्राम युरिया प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पिक ओळीमध्ये आळवणी (ड्रॅचींग) करावी. • कपाशीवरील पानावरील ठिपके, बोंड सड व करपा या बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी क्रेसॉक्सिम-मिथाइल ४४.३ एसएस १० मिली किंवा प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५ ग्राम किंवा प्रोपिकोनाझोल २५ ईसी १० मिली किंवा मेटिराम ५५% + पायराक्लोस्ट्रोबिन ५ % डब्ल्यूजी २० ग्रॅम किंवा अझॉक्सिस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू/डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू/डब्ल्यू एससी १० मिली किंवा फ्ल्यूक्सापायरोक्सॅड १६७ g/l + पायराक्लोस्ट्रोबिन ३३३ g/l एससी ६ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी.</p>
कपाशी	<p>• कपाशी मधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए (नॅथेलिक ऍसिटिक ऍसिड) ४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच कपाशी अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेकेट क्लोराईड ५० % एसएल १-२ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी.</p>
सोयाबीन	<p>• कृषी रसायनांची फवारणी आणि उभ्या पिकात खते देण्याची कामे तसेच आंतरमशागतीची कामे पुढील ४ ते ५ दिवस पुढे ढकलावी. • फवारणीची कामे सध्याच्या पावसानंतर स्वच्छ हवामानात आवश्यक असल्यासच करावी. • पिक क्षेत्रात पावसाचे पाणी साचले असल्यास पाण्याचा निचरा करावा. • सोयाबीन पिकामध्ये पिवळ्या मोझेक या रोगाच्या व्यवस्थापनासाठी शेतातील प्रादुर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावी तसेच पूर्व मिश्रित कीटकनाशक, थायमेथोक्झाम १२.६ % + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५ % झेडसी १२५ मिली प्रती हेक्टर किंवा बीटा- सायफ्ल्यूथ्रिन ८.४९ % + इमिडाक्लोप्रिड १९.८१ % ओडी ३५० मिली प्रती हेक्टर ५०० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. या फवारणी द्वारे खोड माशी या किडीचे सुद्धा नियंत्रण होते, पिवळ्या मोझेक या विषाणू जन्य रोगाच्या प्रसारास कारणीभूत पांढरी माशी या किडीला आकर्षित करण्यासाठी ठीक ठिकाणी पिवळे चिकट सापळे लावावेत. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन शेतात विविध ठिकाणी ' T ' आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. • सोयाबीन पिकामध्ये तंबाखूची पाने खाणारी अळी व शेंगा पोखरणान्या अळीच्या व्यवस्थापनासाठी कीड निहाय कामगंध सापळे लावावे. या सापळ्यांमध्ये ५ ते १० पतंग आढळल्यास, पिकामध्ये या किडीच्या प्रादुर्भावाची प्रारंभिक अवस्था दर्शवते. • सोयाबीन पिकामध्ये खोड माशी, चक्रीभुंगा व पाने खाणाऱ्या अळ्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी क्लोरांट्रानिलिप्रोल ०९.३० % + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ०४.६० % झेडसी (२०० मिली मिली/हेक्टर) किंवा थायमेथोक्झाम १२.६ टक्के + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५ % झेडसी १२५ मिली प्रती हेक्टर किंवा बीटा-सायफ्ल्यूथ्रिन ८.४९ % + इमिडाक्लोप्रिड १९.८१ % ओडी ३५० मिली प्रती हेक्टर या प्रमाणात स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी.</p>

पिक	पिक निहाय सल्ला
सोयाबीन	<p>• कृषी रसायनांची फवारणी आणि उभ्या पिकात खते देण्याची कामे तसेच आंतरमशागतीची कामे पुढील ४ ते ५ दिवस पुढे ढकलावी. • फवारणीची कामे सध्याच्या पावसानंतर स्वच्छ हवामानात आवश्यक असल्यासच करावी. • पिक क्षेत्रात पावसाचे पाणी साचले असल्यास पाण्याचा निचरा करावा. • सोयाबीन पिकामध्ये उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी व शेंगा पोखरणान्या अळीच्या व्यवस्थापनासाठी ब्रोप्लानिलाइड ३०० g/l एससी (४२ ते ६२ ग्राम प्रती हेक्टर) किवा फ्लुबेन्डियामाइड ३९.३५ % w/w एससी (१५० मिली प्रती हेक्टर) किवा इंडोक्साकार्ब १५.८० % ईसी (३३३ मिली प्रती हेक्टर) किवा टेट्रानिलीप्रोल १८.१८ एससी (२५० ते ३०० मिली प्रती हेक्टर) किवा नोक्लोरिड ०५.२५ % + इंडोक्साकार्ब ०४.५० % एससी (८२५ ते ८७५ मिली प्रती हेक्टर) किवा क्लोरॉट्रानिलीप्रोल १८.५ % एससी (१५० मिली प्रती हेक्टर) किवा ईमामेक्टेन बेंझोएट ०१.९० % ईसी (४२५ मिली/हेक्टर) किवा फ्लुबेन्डियामाइड २० % डब्ल्यूजी (२५० ते ३०० ग्राम प्रती हेक्टर) किवा लॅम्बडा-सायहॅलोथ्रीन ०४.९० % एससी (३०० मिली/हेक्टर) किवा प्रोफेनोफॉस ५० % ईसी (१ लिटर प्रती हेक्टर) किवा स्पिनेटोरम ११.७० % एससी (४५० मिली प्रती हेक्टर) किवा पूर्व-मिश्रित किटक नाशक बीटा-सायफ्लुथ्रिन ०८.४९ % + इमिडाक्लोप्रिड १९.८१ % w/w ओडी (३५० मिली प्रती हेक्टर) किवा थायामेथोक्सम १२.६० % + लॅम्बडा-सायहॅलोथ्रीन ०९.५० % झेडसी (१२५ मिली/हेक्टर) किवा क्लोरॉट्रानिलीप्रोल ०९.३० % + लॅम्बडा-सायहॅलोथ्रीन ०४.६० % झेडसी (२०० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात वरील पैकी कोणत्याही एक कीटकनाशकाची स्वच्छ हवामान परिस्थिती असताना करावी.</p>
सोयाबीन	<p>• कृषी रसायनांची फवारणी आणि उभ्या पिकात खते देण्याची कामे तसेच आंतरमशागतीची कामे पुढील ४ ते ५ दिवस पुढे ढकलावी. • फवारणीची कामे सध्याच्या पावसानंतर स्वच्छ हवामानात आवश्यक असल्यासच करावी. • पिक क्षेत्रात पावसाचे पाणी साचले असल्यास पाण्याचा निचरा करावा. • सोयाबीन पिकामध्ये फक्त चक्रीभुंगा किडीच्या नियंत्रणासाठी किडीने प्रादुर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावी तसेच लक्षणे दिसू लागताच टेट्रानिलीप्रोल १८.१८ एससी (२५० ते ३०० मिली प्रती हेक्टर) किवा थायक्लोप्रिड २१.७ एस.सी. (७५० मिली प्रती हेक्टर) किवा प्रोफेनोफॉस ५० ई.सी. १ लिटर प्रती हेक्टर) किवा इमामेक्टेन बेंझोएट ०१.९० ईसी (४२५ मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात फवारणी करावी. • सावधगिरीचा उपाय म्हणून, शेतकरी खालीलपैकी कोणत्याही एका शिफारस केलेल्या बुरशीनाशकाची फवारणी करू शकतात ज्यामुळे बियाण्याची गुणवत्ता देखील सुधारू शकते. यामध्ये टेबुकोनाझोल २५.९ % ईसी (६२५ मिली प्रती हेक्टर) किवा टेबुकोनाझोल + सल्फर (१२५० ग्राम प्रती हेक्टर) किवा पायराक्लोस्ट्रोबिन २० % w/w डब्ल्यूजी (३७५ ते ५०० ग्राम प्रती हेक्टर) किवा पायराक्लोस्ट्रोबिन १३.३ g/l + ईपॉक्सिकोर्नॅझोल ५० g/l एसई (१७५० मिली प्रती हेक्टर) किवा फ्लूक्सापायरोक्सेड १६७ g/l + पायराक्लोस्ट्रोबिन ३३३ g/l एससी (३०० मिली/हे) किवा पायराक्लोस्ट्रोबिन १३३ g/l + ईपॉक्सिकोर्नॅझोल ५० g/l एसई (७५० मिली प्रती हेक्टर) या बुरशीनाशकाचा वापर करू शकतात.</p>
भात	<p>• कृषी रसायनांची फवारणी आणि उभ्या पिकात खते देण्याची कामे तसेच आंतरमशागतीची कामे पुढील ४ ते ५ दिवस पुढे ढकलावी. • फवारणीची कामे सध्याच्या पावसानंतर स्वच्छ हवामानात आवश्यक असल्यासच करावी. • धान पिकातील खोडकिडा व गादमाशी या किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास व्यवस्थापनासाठी कार्बोफ्युरॉन ३ % दानेदार किवा फिप्रोनिल ०.३ टक्के दानेदार @ २५ किलोग्रॅम प्रती हेक्टरी बांधीमध्ये ७ ते १० सेमी. पाणी, असतांना वापरावे. बांधीमधील पाणी ४ ते ५ दिवस बांधीबाहेर काढू नये. आवश्यकतेनुसार ही किटकनाशके ३० दिवसांनी परत वापरावीत. १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश आणि नत्राची अर्धी मात्रा चिखलावर तर उरलेली नत्राची अर्धी मात्रा दोन समान हप्त्यात (फुटवे फुटण्याच्या वेळी साधारणपणे ३० दिवसांनी आणि लोंबी येण्याच्या सुरुवातीस साधारणपणे ६० दिवसांनी) विभागून द्यावी. करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी हेक्झाकोर्नॅझोल ५ % ई.सी. @ २० मि.ली. किवा आयसोप्रोथिलेन ४० % ई.सी. @ १५ मि.ली. किवा टेबूकोर्नॅझोल २५.९ ई.सी. @ १५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी.</p>
तूर	<p>• पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावे. या सापळ्या मध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट कालावधीत वड्या (ल्युर) बदलावे. तूर पिक ४५-५० दिवसाचे झाल्यानंतर शेंडे ५ सेमी वरून खुडावेत. पिकामध्ये ठिकठिकाणी पक्षी थांबे उभारावेत त्यावर पक्षी बसून अब्यांना टिपतात.</p>

फळे आणि भाजीपाला पिक निहाय सल्ला:

फळे आणि भाजीपाला पिक	फळे आणि भाजीपाला पिक निहाय सल्ला
----------------------	----------------------------------

फळे आणि भाजीपाला पिक	फळे आणि भाजीपाला पिक निहाय सल्ला
वांगे	<ul style="list-style-type: none"> • कृषी रसायनांची फवारणी आणि उभ्या पिकात खते देण्याची कामे तसेच आंतरमशागतीची कामे पुढील ४ ते ५ दिवस पुढे ढकलावी. • फवारणीची कामे सध्याच्या पावसानंतर स्वच्छ हवामानात आवश्यक असल्यासच करावी. • पिक क्षेत्रात पावसाचे पाणी साचले असल्यास पाण्याचा निचरा करावा. • सद्य स्थितीत ढगाळ हवामानामुळे वांगी पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी व कोळी किडीच्या प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी रोप लावणीनंतर २ आठवड्यांनी डायमेटोएट ३० टक्के प्रवाही १० मिली किंवा क्लिनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा थायोमेटोन २५ टक्के प्रवाही १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
टोमॅटो	<ul style="list-style-type: none"> • कृषी रसायनांची फवारणी आणि उभ्या पिकात खते देण्याची कामे तसेच आंतरमशागतीची कामे पुढील ४ ते ५ दिवस पुढे ढकलावी. • फवारणीची कामे सध्याच्या पावसानंतर स्वच्छ हवामानात आवश्यक असल्यासच करावी. • पिक क्षेत्रात पावसाचे पाणी साचले असल्यास पाण्याचा निचरा करावा. • सद्य स्थितीत ढगाळ हवामानामुळे टोमॅटो पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून असल्यास नियंत्रणासाठी मॅनकोझेब ७५ डब्लूपी. २५ ग्राम किंवा कॉपर ऑक्सक्लोराईड ५० डब्लूपी. २५ ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • फुलकिडे आणि पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी थायमेटोक्झाम २५ टक्के विद्यव्य दाणेदार ४ ग्राम किंवा डायमेटोएट ३० टक्के प्रवाही १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संत्रा	<ul style="list-style-type: none"> • कृषी रसायनांची फवारणी आणि उभ्या पिकात खते देण्याची कामे तसेच आंतरमशागतीची कामे पुढील ४ ते ५ दिवस पुढे ढकलावी. • फवारणीची कामे सध्याच्या पावसानंतर स्वच्छ हवामानात आवश्यक असल्यासच करावी. • पिक क्षेत्रात पावसाचे पाणी साचले असल्यास पाण्याचा निचरा करावा. • फळातील रस शोषणारे पतंग्या किडीचा प्रादुर्भाव आंबीया हंगामात फळ पिकण्याच्या अवस्थेमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात दिसून येतो. • रासायनिक उपाय:- पतंगांना आकर्षित करून मारण्यासाठी मॅलाथिऑन ५० इ.सी. १० मि.ली. + १०० ग्रॅमगुळ + १०० मि.ली. + संत्रा फळांचा रस १०० मि.ली. पाण्यामध्ये मिसळून विषारी आमिष (बेट) तयार करावे आणि रूंद तोंडाच्या बाटल्या भरून २५ ते ३० झाडांसाठी दोन याप्रमाणे बाटल्या झाडांच्या फांद्यांना बांधाव्यात.

पशुधन विषयक निहाय सल्ला:

पशुधन विषयक	पशुधन विषयक निहाय सल्ला
गाय	<ul style="list-style-type: none"> • विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्याव इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रक्टर व इतर धातूच्या अवजारांपासून दूर ठेवावे. • गोठ्यातील जमीन कोरडी ठेवावी व स्वच्छता राखावी. • बुरशी लागू नये यासाठी जनवारांचे खाद्य व चारा सुरक्षित साठवावा. • जनावरांच्या गोठ्याचा सभोवतालील परिसर स्वच्छ व निरोगी ठेवावा आणि गोठ्याभोवती असलेली अनावश्यक झाडे झुडुपे काढून टाकावीत.

इतर (माती / जमीन तयार करणे) निहाय सल्ला:

इतर (माती / जमीन तयार करणे)	इतर (माती / जमीन तयार करणे) निहाय सल्ला

इतर (माती / जमीन तयार करणे)	इतर (माती / जमीन तयार करणे) निहाय सल्ला
सामान्य सल्ला	<ul style="list-style-type: none"> • शेतकरीबांधवांनी मेघगर्जना आणि आकाशात विजा चमकत असतांना घ्यावयाची काळजी: जर तुम्ही शेतात काम करीत असाल तर शेताजवळील ताबडतोब आश्रय घ्यावा. शेतातील सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडापालापाचोळा ठेवावा. तुमचे दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसावे. तुमच्या पायाव्यतिरिक्त शरीराचा अन्य कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनिमध्ये ओलावा असलेल्या ठिकाणी किंवा पाण्याच्या स्त्रोतामध्ये जसे कि, तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी ताबडतोब सुरक्षित आणि कोरड्या ठिकाणी जावे. जवळपास उंच झाडे असतील तर त्या झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट उंचीच्या अंतरावर आश्रय घ्यावा. विजांच्या बचावापासून पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शेतकऱ्यांनी आपले घर तसेच जनावरांचा गोठ्याच्या आजूबाजूला शक्यतो कमी उंचीची झाडे लावावीत. ओलावा असलेले, दलदलीचे ठिकाण तथा पाण्याचे स्त्रोत्र (विहीर, तलाव, नदी, शेत तालाव ई.) पासून शक्यतो दूर राहावे. चारचाकी वाहनातून प्रवास करीत असल्यास वाहनातच थांबावे. शेतकरी बांधवांनी त्यांच्या जवळ धातूचे कुठलेही उपकरण नसावे याची दक्षता घ्यावी. शेतामध्ये काम करतांना एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र काम करू नये. दोन व्यक्तीमध्ये किमान १५-२० फूट अंतर राहिल याची काळजी घ्यावी. धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका. शेतकऱ्यांनी विजेवर चालणारी तसेच धातू पासून बनलेल्या इतर कृषी अवजारांपासून दूर रहा.